

माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनातील
पुरवणी मागणी घोटी शिळवंडी लघु पाटबंधारे,
प्रकल्प ता. अकोले जि.अहमदनगर या योजनेस
रु.५.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. जसंवि २००६/युओआर ५४/प्र.क्र ७९/का.५
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ४ सप्टेंबर, २००६

वाचा :- १) शासन निर्णय, पाटबंधारे विभाग क्रमांक : लपात-२००३/६५४/(१९७/२००३)-व्हा.रु.भूमी,
दि. १२.५.२००४.

२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र बीयुडी २००६/प्र.क्र ४१/का.७, दि. १.९.२००६

शासन निर्णय :- प्रस्तावनेतील अ.क्र १ वरील शासन निर्णयान्वये घोटी शिळवंडी लघु पाटबंधारे, प्रकल्प, ता. अकोले,
जि.अहमदनगर या योजनेसाठी रु.१७७५.६८/- लक्ष इतक्या रकमेच्या प्रस्तावास शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान
केली आहे. सदर योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आहे.

२. सदर योजनेच्या कामासाठी आवश्यक रक्कम रु. ५.०० कोटी (रु पाच कोटी) इतक्या रकमेची पुरवणी बाब
क्र. २१० अन्वये माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती व ती मंजूर झाली आहे.

३. आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.
२६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग - चार, दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्यांच्या
अर्थसंकल्पीय तस्तूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

४. प्रस्तावनेतील अनु.क्र २ वरील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु. ५.०० कोटी (रु. पाच कोटी फक्त)
एवढी तस्तूद अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पूणे यांच्या अधिनस्त
ठेवली आहे. सदर तस्तूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

५. अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पूणे यांनी संबंधितांना सदर
तस्तूद अदा करण्याची कार्यवाही करावी. संबंधित अधिक्षक अभियंता यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच
योजनेसाठी सदर मंजूर तस्तूद प्रस्तावनेतील अ.क्र २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून व कॅश
प्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर तस्तूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला
खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर व शासनास सादर करावा.

६. उपरोक्त तस्तूदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशिर्ष ४७०२- लहान पाटबंधा-यावरी भांडवली
खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -८०, सर्वसाधारण - १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व
इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान -राज्य योजनांतर्गत योजना (००) (०२) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळास
भागभांडवली अंशदान (४७०२ ५०१९). या लेखाशिर्षाखाली दर्शवावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०१०४१२०७५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

20032016
(व. ल. इटेवाड)

कार्यासन अधिकारी

प्रति,

अधिक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पूणे, मोलेदिना रोड पूणे- १

अधिक्षक अभियंता व प्रशासक जल शोध विकास प्राधिकरण, अहमदनगर

कार्यकारी संचालक, गोदावरी महा नद्या पाटबंधारे विकास महामंडळ, औसाबाद

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, नाशिक.

जिल्हा कोषागार अधिकारी, औसाबाद/ अहमदनगर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सजूर ता. अकोले जि. अहमदनगर

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिष्कार) मुंबई/ नागपूर.

मुख्य अभियंता, (बसमप्र) व सहसचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय

आंतरवित्त सल्लागार व उपसचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, पाटबंधारे विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशास्त्रा (३ प्रती) लपा-१/२ (सिद्धनव्यव) कामे, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का. ६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेआम, सेगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.